

शैक्षणिक वर्ष २०१३-१४ : नवीन पारंपारिक व  
व्यावसायिक महाविद्यालयांना मंजूरी

**महाराष्ट्र शासन**  
**उच्च व तंत्र शिक्षण विभाग**  
**शासन आदेश क्रमांक: एनजीसी २०१३/(१००/१३)/मशि-४**  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२  
तारीख: १५ जुलै, २०१३

**पहावे -**

- १) शासन निर्णय क्रमांक: एनजीसी २०१०/(१९३/१०)/मशि-४, दि. ३० ऑक्टोबर, २०१०.
- २) शासन निर्णय क्रमांक: एनजीसी २०११/(२४०/११)/मशि-४, दि. २५ ऑक्टोबर, २०११.

**संदर्भ -**

१. कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांचे पत्र क्र. संलग्नता /आयसीडी/२०१३-१४/३०५, दि. ३०.४.२०१३.
२. संचालक, बी.सी.यु.डी., स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड यांचे पत्र क्र. शैक्षणिक /संलग्न/२०१२-१३/ ३७९०, दि. २९.४.२०१३.
३. कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे यांचे पत्र क्र. सीए/८६७, दि. २५.४.२०१३.
४. संचालक, बी.सी.यु.डी., उ.म. विद्यापीठ, जळगाव यांचे पत्र क्र. उमवि/५/प्रस्ताव २०१३-१४/९२/२०१३, दि. २२.४.२०१३.
५. संचालक, बी.सी.यु.डी., शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे पत्र क्र. शिवाजी वि./संलग्नता-टी-२/पदवी/नवीन महा.- २०१३-१४/व्ही.वाय.जे./९३, दि. २९.४.२०१३.
६. कुलसचिव, रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, नागपूर यांचे पत्र क्र. मविविमं/२०१३/पी/८३३, दि. २९.४.२०१३.
७. संचालक, बी.सी.यु.डी., सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे पत्र क्र. सोल/बी.सी.यु.डी./संलग्न/५५९, दि. २३.४.२०१३.
८. संचालक, बी.सी.यु.डी., एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांचे पत्र क्र. जन१/शासकीय पत्र व्यवहार/२०१३-१४/१११, दि. २९.४.२०१३.
९. कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचे पत्र क्र. गोविग/कुलसका/१९४७/२०१३, दि. २६.४.२०१३.
१०. कुलसचिव, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक यांचे पत्र क्र. ककासंवि/विद्या/२०१३/७०७, दि. २५.४.२०१३.

**शासन निर्णय -**

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ मधील कलम ८२(४) नुसार राज्यातील विद्यापीठांनी पारंपारिक व व्यावसायिक नवीन महाविद्यालयांना मान्यता मागणारे प्रस्ताव शासनाकडे सादर करावयाचे

असतात. त्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष सन २०१३-१४ साठी राज्यातील विद्यापीठांकडून प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. सन २०१३-१४ चे प्रस्ताव संबंधित विद्यापीठांनी संस्थांकडून मागवून त्यांची मंजूरीसाठी शिफारस करण्यापूर्वी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तज्ञ समितीच्या माध्यमातून तपासणी करून घेऊन तपासणी समितीच्या अहवालानंतर विद्यापीठांनी पात्र प्रस्तावाच्या शिफारशी राज्य शासनाकडे, शासन निर्णय क्र. एनजीसी २०१०/(१९३/१०)/मशि-४, दि. ३० ऑक्टोबर, २०१० मध्ये विहित केल्यानुसार दि. १.५.२०१३ पूर्वी केलेल्या आहेत. सदर प्राप्त प्रस्तावांची शासन निर्णय क्र. एनजीसी २०११/(२४०/११)/मशि-४, दि. २५ ऑक्टोबर, २०११ अन्वये छाननी करण्यात आली आहे. विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या पुढील विवरणात नमूद केलेल्या अ.क्र. १ ते ४६ येथील नवीन पारंपारिक व व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्रस्तावांना महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम ८२(५) अन्वये शासनास प्राप्त अधिकारानुसार खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून कायम विना अनुदान तत्वावर मंजूरी देण्यात येत आहे. तसेच त्याच तत्वावर अ.क्र. ४७ येथील महाविद्यालयास अभ्यासक्रम मंजूर करण्यात येत आहे.

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	प्रस्तावित महाविद्यालयाचे नाव व ठिकाण	विद्याशाखा
<b>मुंबई विद्यापीठ, मुंबई</b>			
१.	शिवाजी शिक्षण संस्था, घाटकोपर (पूर्व), मुंबई-७५	विज्ञान आणि वाणिज्य रात्र महाविद्यालय, डॉ. शंकर गावडे मार्ग, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई	बी.कॉम., बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स)
२.	नव समाज मंडळ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई	नवसमाज मंडळ रात्र महाविद्यालय, नव समाज मंडळ मार्ग, दि क्रॉस रोड नं.१, विलेपार्ले (पूर्व), मुंबई.	१) बी. ए. २) बी. कॉम ३) बी.एम.एस ४) बी. एम. एम. (रात्र महाविद्यालय)
३.	अखिल भारतवर्षीय मारवाडी अग्रवाल, जातीय कोश, २२७, काळबादेवी रोड, मुंबई	घनश्यामदास जालन महिला महाविद्यालय, अप्पर गोविंद नगर, मालाड, (पूर्व), मुंबई.	१) बी. ए. २) बी. कॉम ३) बी. एस्सी महिला महाविद्यालय
४.	श्री. ज्ञानराज माऊली शिक्षण सेवा मंडळ, ५/पुष्पक विल्हा मेदान	आचिव्हर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट (रात्र महाविद्यालय), जय भगवान टॉवर,	१) बी. कॉम २) बी. एम. एस

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	प्रस्तावित महाविद्यालयाचे नाव व ठिकाण	विद्याशाखा
	जवळ, गौरीपाडा रोड, कल्याण, जि. ठाणे	मुरलीधर आळी, पारनाका टिळक चौक, कल्याण, जि. ठाणे	(रात्र महाविद्यालय)
५.	आदर्श शिक्षण मंडळ, श्री निवास पुणा लिंक रोड, काटे मानवली, कल्याण (पूर्व), जि. ठाणे	कोनार्क आयडीएल कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, भाल पोस्ट व्दारली, हाजीमलंग रोड, व्हाया कल्याण, ता. अंबरनाथ, जि. ठाणे	१) बी. एस्सी (आय टी) २) बी. एम. एस.
६.	रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण, जि. रत्नागिरी	रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अँड ट्युरिजम मॅनेजमेंट, जाणवली, दळवीवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग	१) बी. एस्सी (हॉस्पिटयालिटी स्टडीज) २) बी.एम.एस
७.	पी. एस.डी. शास्त्री एज्युकेशनल फाऊंडेशन, शिवने, पुणे	विंगज कॉलेज ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, वारजे माळवाडी, पुणे - ४११०५८.	बी. एस्सी (एरोनॉटिक्स)
८.	मालाड कांदिवली एज्युकेशन सोसायटी, मालाड (प.), मुंबई	एम.के.इ.एस. कॉलेज ऑफ लॉ, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई	विधी (३ आणि ५ वर्ष)
९.	चेंबूर कर्नाटक संघ, विद्यासागर घाटला, चेंबूर, मुंबई	चेंबूर कर्नाटक संघ लॉ कॉलेज, विद्यासागर घाटला, चेंबूर, मुंबई	विधी (३ वर्ष)
<b>स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड</b>			
१०.	संत पुंडलिक शैक्षणिक प्रतिष्ठाण, सोमठाणा, ता. नायगाव, जि. नांदेड	राजेमहेन्द्र (रात्र) वरिष्ठ महाविद्यालय, राजर्षी शाहू नगर, नांदेड	बी.ए.
<b>सोलापूर विद्यापीठ, सोलापूर</b>			
११.	संभाजीराव शिंदे विद्या मंदीर, सोलापूर	संभाजीराव शिंदे विधी महाविद्यालय, सोलापूर,	विधी (पदवी अभ्यासक्रम)
<b>शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर</b>			
१२.	बाळासाहेब देसाई फाँडेशन दौलतनगर ता.पाटण	श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेज दौलतगर ता.पाटण, जि.सातारा	विज्ञान व वाणिज्य

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	प्रस्तावित महाविद्यालयाचे नाव व ठिकाण	विद्याशाखा
<b>एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई</b>			
१३.	डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संस्कृती नगर, पुर्णा, ता. पुर्णा, जि. परभणी	संस्कृती महाविद्यालय, पुर्णा, जि. परभणी	कला - बी.ए. समाजशास्त्र
१४.	श्री. स्वामी विवेकानंद आदर्श विकास शिक्षण संस्था, पी.व्हो.के. ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली.	महिला कला (बी.ए. आर्ट्स) महाविद्यालय, येळण, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर	कला- बी.ए. संगीत
१५.	स्व. माणिकराव गोविंदराव खडसे, ग्रामीण विकास संस्था रोहणी, ता. देवळी, जि. वर्धा	ज्ञान विहार महिला महाविद्यालय, देवळी, जि. वर्धा	कला- बी.ए. समाजशास्त्र
१६.	त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान तेलकुडगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर	त्रिमुर्ती महिला विज्ञान महाविद्यालय, त्रिमुर्ती शैक्षणिक संकुल, शेवगाव, जि. अहमदनगर	विज्ञान- बी.एस्सी. भौतिकशास्त्र
१७.	इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट, राही सखा अपार्टमेंट चौथा मजला, सिंहगड रोड, एफ पी पर्वती, पुणे	महिला महाविद्यालय, मु.पो. फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे.	बी.सी.ए.
१८.	महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे	बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन कॉलेज, वाई, जि. सातारा	बी.सी.ए.
<b>पुणे विद्यापीठ, पुणे</b>			
१९.	रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर, रत्नापूर, ता. जामखेड, जि. अहमदनगर	रत्नदीप कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स, कर्जत रोड, जामखेड, जि. अहमदनगर.	बी.एस्सी.
२०.	प्रवरा मेडिकल ट्रस्ट, शेवगाव, जि. अहमदनगर.	प्रवरा मेडिकल ट्रस्ट्स आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, शेवगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर	बी.एस्सी.

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	प्रस्तावित महाविद्यालयाचे नाव व ठिकाण	विद्याशाखा
२१.	भीमाशंकर शिक्षण संस्था, दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी, बुद्रुक, ता. आंबेगांव, जि. पुणे	दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय, दत्तात्रयनगर, पारगांव, ता. आंबेगाव, जि. पुणे.	बी.एस्सी.
२२.	जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे.	जिजामाता महाविद्यालय, सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे.	बी.एस्सी.
२३.	महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर	स्कुल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, कर्वेनगर, पुणे	बी.ए. (फॅशन डिजायनिंग) बॅचलर ऑफ फॅशन डिजाइन
<b>उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव</b>			
२४.	कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव, जि. जळगाव	कला महाविद्यालय कोळगांव, ता. भडगांव, जि. जळगाव	कला- मानसनिती व सामाजिक शास्त्रे. (बी.ए.- सर्व अनिवार्य विषय)
२५.	अमर संस्था, चोपडा, जि. जळगाव	आर्ट्स कॉलेज, चोपडा, जि. जळगाव	कला, मानसनिती व सामाजिकशास्त्रे, बी.ए. (सर्व अनिवार्य विषय)
२६.	किसान विद्या प्रसारक संस्था, वरवाडे-शिरपूर, जि. धुळे	कर्मवीर व्यंकटराव रणधीर कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, बोराडी, ता. शिरपूर, जि. धुळे	कला, मानसनिती व सामाजिकशास्त्रे, बी.ए. (मराठी, इंग्रजी, इतिहास, हिंदी, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र), विज्ञान- बी.एस्सी. (वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, प्राणीशास्त्र, भूगोल),

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	प्रस्तावित महाविद्यालयाचे नाव व ठिकाण	विद्याशाखा
			वाणिज्य व व्यवस्थापन- बी.कॉम. (सर्व अनिवार्य विषय)
२७.	किसान विद्या प्रसारक संस्था, वरवाडे-शिरपूर, जि. धुळे	कर्मवीर व्यंकटराव रणधीर लॉ कॉलेज अँड लिगल एड सेंटर, ता. शिरपूर, जि. धुळे	विधी- बी.एस.एल. (अभ्यासक्रमाप्रमाणे), एल.एल.बी. (अभ्यासक्रमाप्रमाणे)
<b>गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली</b>			
२८.	डायमंड स्टार शैक्षणिक आरोग्य ग्राम विकास बहुउद्येशिय शिक्षण संस्था, मानापूर, ता. आरमोरी, जि. गडचिरोली.	लोकप्रिय महाविद्यालय, मानापूर, ता. आरमोरी, जि. गडचिरोली.	कला- बी.ए. (मराठी, इंग्रजी, मराठी वाड:मय, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र), वाणिज्य- बी.कॉम. (मराठी, इंग्रजी, बिजनेस ऑफ इकॉनामिक्स, प्रिंसीपल ऑफ मॅनेजमेंट, फायनान्सीएल अकाऊंटिंग, स्टॅटिस्टिक्स टेक्नीक्स अँड बिजनेस मॅथेमॅटिक्स, ऑपरेशनल- एक विषय
२९.	डी. के. हेल्थ अँड वेलफेअर सोसायटी, चिचगड, ता. देवरी, जि. गोंदिया.	डी.के. महिला महाविद्यालय, कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली.	गृहविज्ञान- बी.एस्सी. (होमसायन्स) विद्यापीठ अभ्यासक्रमानुसार
३०.	भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली, ता. सावली, जि. चंद्रपूर.	स्व. वामनराव गडडमवार कला व वाणिज्य महाविद्यालय, कुनघाडा (रयतवारी), ता. चामोर्शी, जि. गडचिरोली.	कला- बी.ए. (मराठी, इंग्रजी, मराठी वाड:मय, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास)

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	प्रस्तावित महाविद्यालयाचे नाव व ठिकाण	विद्याशाखा
३१.	परिवर्तनशिल बहुउद्येशिय शिक्षण संस्था, विसापूर, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर	ब.न. भगत महाविद्यालय ऑफ कला, कुंभेझरी, ता. जिवती, जि. चंद्रपूर	<b>कला-</b> बी.ए. (मराठी, इंग्रजी, मराठी वाड:मय, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास)
३२.	संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, सिंदेवाही, जि. चंद्रपूर	संत गजानन महाराज आर्ट व वाणिज्य महाविद्यालय, पेंढरी मुक्ता, ता. सावली, जि. चंद्रपूर	<b>कला-</b> बी.ए. (मराठी, इंग्रजी, मराठी वाड:मय, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, गृहअर्थशास्त्र, इतिहास), <b>वाणिज्य-</b> बी.कॉम. (मराठी, इंग्रजी, बिजनेस ऑफ इकॉनामिक्स, प्रिंसीपल ऑफ मॅनेजमेंट, फायनान्सीएल अकाऊंटिंग, स्टॅटिक्स टेक्नीक्स अॅण्ड बिजनेस मॅथेमॅटिक्स, ऑपशनल- एक विषय
३३.	श्री. संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, सिंदेवाही, जि. चंद्रपूर	स्व. सिताबाई शेंडे महिला महाविद्यालय, सिंदेवाही, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर	<b>कला-</b> बी.ए. (मराठी, इंग्रजी, मराठी वाड:मय, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, गृहअर्थशास्त्र, इतिहास), <b>गृहविज्ञान-</b> बी.एस्सी. (होमसायन्स) विद्यापीठ अभ्यासक्रमानुसार <b>विज्ञान-</b> बी.एस्सी. (इंग्रजी, मराठी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र)

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	प्रस्तावित महाविद्यालयाचे नाव व ठिकाण	विद्याशाखा
३४.	माँ माणिक्यदेवी आदिवासी कल्याण विकास संस्था, नागपूर.	आदर्श महादेवराव जांभूळे कला, वाणिज्य महाविद्यालय, मोहाडी (नलेश्वर), ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर	<b>कला-</b> बी.ए. (मराठी, इंग्रजी, मराठी वाड:मय, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, गृहअर्थशास्त्र), <b>वाणिज्य-</b> बी.कॉम. (मराठी, इंग्रजी, बिजनेस ऑफ इकॉनामिक्स, प्रिंसीपल ऑफ मॅनेजमेंट, फायनान्सीएल अकाऊंटिंग, स्टॅटिस्टिक्स टेक्नीक्स अॅण्ड बिजनेस मॅथेमॅटिक्स, ऑपशनल- एक विषय
३५.	ग्रामीण शिक्षण संस्था, सडक अर्जुनी, जि. गोंदिया.	जे.के. महिला महाविद्यालय, चिमूर, ता. चिमूर, जि. चंद्रपूर	<b>गृहविज्ञान-</b> बी.एस्सी. (होमसायन्स) विद्यापीठ अभ्यासक्रमानुसार
३६.	माँ माणिक्यदेवी आदिवासी कल्याण विकास संस्था, नागपूर.	डॉ. रमेशकुमार गजबे कला महाविद्यालय, जांभूळघाट, ता. चिमूर, जि. चंद्रपूर.	<b>कला-</b> बी.ए. (मराठी, इंग्रजी, मराठी वाड:मय, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, गृहअर्थशास्त्र, इतिहास,)
<b>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर</b>			
३७.	नाजुका सोसायटी फॉर सोशल अँड ऍग्री ऍशान, ब्राम्हणी/खडकी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया.	डॉ. श्वेता स्मृती आर्ट्स अँड होमसायन्स वुमन्स कॉलेज, मु. धापेवाडा, ता. जि. गोंदिया.	<b>गृहविज्ञान-</b> बॅचलर ऑफ सायन्स (होमसायन्स), <b>बी.ए.</b> दोन आवश्यक भाषा व सहा ऐच्छिक विषय
३८.	साईनाथ शिक्षण संस्था, मोहाडी.	रविंद्र आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, मु.पो. सितेपार, ता. आमगाव, जि. गोंदिया.	<b>बी.ए.</b> दोन आवश्यक भाषा व सहा ऐच्छिक विषय,



अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	प्रस्तावित महाविद्यालयाचे नाव व ठिकाण	विद्याशाखा
			<p><b>विज्ञान-</b> बॅचलर ऑफ सायन्स - दोन आवश्यक भाषा व सहा ऐच्छिक विषय,</p> <p><b>वाणिज्य-</b> बॅचलर ऑफ कॉमर्स</p>
३९.	सरस्वती शिक्षण संस्था, मेंढा, पो. ठाणेगाव, ता. तिरोडा, जि. गोंदिया.	सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, तिरोडा/ठाणेगाव/डोंगरगाव, ता. तिरोडा, जि. गोंदिया.	<p><b>बी.ए.</b> दोन आवश्यक भाषा व सहा ऐच्छिक विषय,</p> <p><b>गृहविज्ञान-</b> बॅचलर ऑफ सायन्स (होमसायन्स),</p> <p><b>वाणिज्य-बॅचलर</b> ऑफ कॉमर्स</p>
४०.	शिक्षक बहुउद्येशिय शिक्षण मंडळ, साईनगर मस्जीद जवळ, वाडी, नागपूर.	श्री. हरीदासअन महिला महाविद्यालय, चिचाळ/बारवा, ता. लाखांदूर, जि. भंडारा.	<b>गृहविज्ञान-</b> बॅचलर ऑफ सायन्स (होमसायन्स)
४१.	एस. चंद्रा चॅरीटेबल ट्रस्ट, सडक अर्जुनी, जि. गोंदिया.	प्रचिती महिला महाविद्यालय, महालगाव/ मोहाडी, ता. मोहाडी, जि. भंडारा.	<p><b>बी.ए.</b> दोन आवश्यक भाषा व सहा ऐच्छिक विषय,</p> <p><b>गृहविज्ञान-</b> बॅचलर ऑफ सायन्स (होमसायन्स)</p>
४२.	डी.के. हेल्थ अँड वेलफेअर सोसायटी, चिंचगड, ता. देवरी, जि. गोंदिया.	एस. चंद्रा महिला महाविद्यालय, साकोली, ता. साकोली, जि. भंडारा	<p><b>बी.ए.</b> दोन आवश्यक भाषा व सहा ऐच्छिक विषय,</p> <p><b>गृहविज्ञान-</b> बॅचलर ऑफ सायन्स (होमसायन्स)</p>
४३.	उमंग कला निकेतन, ५२, नजुल ले-आउट कॉलनी, नागपूर.	डॉ. नितीन राऊत महाविद्यालय, मौजा पारडी, ता. जि. नागपूर.	<b>बी.ए.</b> दोन आवश्यक भाषा व सहा ऐच्छिक विषय

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	प्रस्तावित महाविद्यालयाचे नाव व ठिकाण	विद्याशाखा
४४.	श्री. नागपूर गुजराती मंडळ, नागपूर.	श्रीमती उषाबेन चंद्रकांत ठाकर वमुन्स कॉलेज, लकडगंज, नागपूर शहर, जि. नागपूर.	वाणिज्य-बॅचलर ऑफ कॉमर्स- इंग्रजी माध्यम.
४५.	स्व. श्री. ज्ञानेश्वरजी मेंघरे बहुउद्येशिय शिक्षण संस्था, सोमलवाडा वर्धा रोड	सौ. सुजात मोटघरे महिला महाविद्यालय, उमरेड, ता. उमरेड, जि. नागपूर.	बी.ए. दोन आवश्यक भाषा व सहा ऐच्छिक विषय, गृहविज्ञान- बॅचलर ऑफ सायन्स (होमसायन्स)
४६.	गांधी शिक्षण संस्था, धापेवाडा, ता. कळमेश्वर, जि. नागपूर.	धीमन मल्टी एज्युकेशन कॉलेज, कळमेश्वर, जि. नागपूर.	वाणिज्य- बॅचलर ऑफ कॉमर्स, विज्ञान- बॅचलर ऑफ सायन्स - दोन आवश्यक भाषा व सहा ऐच्छिक विषय (इंग्रजी माध्यम)
<b>पुणे विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रम मंजूरी</b>			
४७.	भारतीय कला प्रसारणी सभा, सदाशिव पेठ, पुणे.	अभिनव कला महाविद्यालय, टिळक रोड, पुणे.	१)बी.एफ.ए.-बी.एफ.ए. (अप्लाइड आर्ट्स), २)बी.एफ.ए.-बी.एफ.ए. पेटिंग

**अटी व शर्ती:-**

१. ज्या संस्थांना नवीन पारंपारिक, व्यावसायिक महाविद्यालय मंजूर करण्यात आलेल्या आहेत, त्या संस्थेने त्यांच्या विभागीय सहसंचालकांकडे ते भविष्यात कोणत्याही परिस्थितीत अनुदानाची मागणी करणार नाहीत असे विनाअट हमीपत्र रु. १००/- च्या नॉन ज्युडीशियल स्टॅम्प पेपरवर सादर करावे.
२. संबंधित विभागीय सहसंचालकांचे हमीपत्र सादर केल्याविषयीचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय विद्यापीठाने संलग्नतेची प्रक्रिया सुरु करू नये.
३. विद्यापीठाने विहित केलेल्या निकषानुसार व विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार महाविद्यालयांनी अध्यापक / कर्मचारी वर्ग नेमणे आवश्यक असून, इतर

- सर्व आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध कराव्यात व त्याची खात्री विभागीय सहसंचालकांनी करावी आणि तदनंतरच उपरोक्त अट क्र. २ मधील प्रमाणपत्र विद्यापीठास द्यावे.
४. महाविद्यालयाने कोणत्याही परिस्थितीत मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नयेत.
  ५. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम ८२(५) व ८३(५) नुसार ही मान्यता शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून देण्यात येत आहे.
  ६. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (अॅफिलिएशन ऑफ कॉलेजस बाय युनिव्हर्सिटीज) रेग्युलेशन २००९ मध्ये महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याबाबत विहित निकषांची पूर्तता केल्याशिवाय संबंधित महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याची कार्यवाही विद्यापीठाने करू नये.
  ७. नवीन मंजूर करण्यात आलेल्या महाविद्यालयांनी त्यांची स्थापना होऊन ५ वर्ष पूर्ण होताच एक वर्षात NAAC अॅक्रिडिएशन प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज सादर करावा. अशाप्रकारे अर्ज सादर न केल्यास त्या महाविद्यालयाची मान्यता आपोआप रद्द होईल.
२. विद्यापीठाचे संलग्नीकरण देण्याबाबत आवश्यक असलेली पुढील कार्यवाही विद्यापीठांनी करण्यापूर्वी शासनाच्या मान्यतेबाबतचे आदेश शासनाच्या संकेतस्थळावर अवलोकन केल्याशिवाय व विभागीय सहसंचालकाचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय संलग्नता देण्याची प्रक्रिया सुरु करू नये. विद्यापीठांनी संलग्नतेबाबतचा पूर्तता अहवाल संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे व संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांना पाठवावा.
३. संबंधित विद्यापीठांनी व विभागीय सहसंचालकांनी नवीन महाविद्यालयांचा नियतकालिक आढावा घेऊन सदर महाविद्यालयास नियमानुसार मंजूर विद्यार्थी संख्येच्या ५०% किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी दिसून आल्यास सदर महाविद्यालयाची मान्यता रद्द समजून तसे शासन व विद्यापीठाच्या माहितीने विभागीय सहसंचालकांनी आदेश काढावेत.
- सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०७१५१७३४२२१३०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ग. सं. कचरे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य,

२. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
३. सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य,
४. संबंधित संस्था,
५. निवड नस्ती (मशि-४)